

PRAB. 89, 17. 104, 11. MÄRK. P. 13, 55. SARVADARÇANAS. 54, 22. BHAG. P. 4, 31, 20. 5, 13, 22. प्रपास so v. a. vereitelt 7, 3, 52. कृज्ञपदापहृतशीर्षकः abgehauen BHAG. P. 10, 44, 27. काष्ठकूटापहृतचतुर्म् ausgestochen PANÉAT. 81, 25. चेतन KATHÄS. 84, 8 wohl nur fehlerhaft für शपहृतः. — 2) ausschlagen, aushülsen (Reis) KAUÇ. 2. श्रवपहृत 19, 25. — 3) ausschiessen (als werthlos): श्रपहृता von einer Kuh (krank Comm.) KÄTJ. ÇA. 15, 3, 34. — Vgl. श्रपयन fgg. und श्रपहृ fgg. — desid. s. श्रपिधानम्.

— व्यप wehren, verhindern: न समासेक्षिबुद्धि व्यपहृतुमीषः SÄB.

D. 308, 5.

— श्रपि abtreiben, vertreiben: मूर्तुम् TS. 2, 1, 5, 3.

— श्रभि 1) treffen mit Schlag oder Wurf: वृत्रम् RV. 3, 30, 8. तपस्मै प्राहृतम् यहृतो श्रभितो व्यनदत् AIT. BA. 4, 2. पर्वतेन RV. 7, 104, 19. VS. 16, 46. वैद्युतः शरणमधिहृति schlägt ein in Nir. 7, 23. मर्माएयपिभ्र-त्ति KÄM. NITIS. 5, 20. लोष्टं लोष्टेन SUÇA. 1, 118, 18. मुष्टिनाभिकृत्यात् 101, 21. सधान्यमुद्भवलं मुसलेन 377, 5. कुठारिको मध्यमाङ्गुल्या einstossen 27, 6. वृत्तं कुठारेण VARÄH. BHÄB. S. 39, 42. श्रम्यहृन् शैः: MBH. 7, 1373. श्र-भ्यहृन्दरेण 5, 7223. शिराधराम् 3, 11517. शिरः 13, 4794. गदया BHAG. P. 3, 18, 14. 7, 8, 25. श्रम्यहृन्म् MBH. 3, 11972. तानहृं बाणैर्श्रम्यहृम् 12108. श्रम्यहृन् 1, 3727. 3, 12114. भाजनै: 16, 88. रोधास्यभिघ्नं RÄGH. 16, 78. लोष्टः UTTARAB. ed. COW. 117, 3. तलेनाभिनघान तम् R. 4, 48, 21. प्रकौरे-भिनघ्नतः: MBH. 1, 7110. 2, 916. 1, 7736. MÄRK. P. 124, 3. BHAG. P. 3, 18, 18. श्रभेत्त्रे गदया (महेश्वरी) 17, 26. श्रभिहृत्य M. 11, 206. मक्षाद्यः पर-स्परं हुतमधिहृत्य MBH. 1, 1183. केनापि पुंसा सोऽसेनामे श्रम्यहृन्यत KATHÄS. 71, 24. Verz. d. Oxf. H. 51, b, 33. DAÇAK. 83, 17. मुद्रैः: SPR. (II) 6696. तलानामभिहृत्याम् (= श्रभिहृत्यमानानाम्) MBH. 6, 2514. श्रम्य-हृन्यगान् erlegte 3, 14056. — 2) anschlagen eine Trommel u. s. w.: श्र-हृश्च भेषय उ. s. w. श्रम्यहृन्यत BHAG. 1, 13. MBH. 6, 1535. R. GORR. 2, 82, 2. — 3) treffen so v. a. befallen, heimsuchen: श्रवीर्णग्भिकृत्यते ते देवाः: MBH. 13, 4375. डुष्टैर्तैः: MÄRK. P. 43, 32. WILSON, SÄMKHAJ. S. 89. — 4) partic. a) श्रभिहृत् a) getroffen, geschlagen, gestossen AV. 11, 10, 22. AIT. BA. 4, 2. SUÇA. 1, 182, 7. MBH. 1, 663. 4, 754. ललाटे 5, 7275. 13, 4794. वाक्यप्रतोदाभिहृत् 1, 524. पत्नप्रकौराभिहृत् HARIV. 10507. R. 2, 63, 37. 49. 64, 14. 18. R. GORR. 2, 9, 36. 4, 48, 22. RÄGH. 6, 13. धा-राभिः सरोऽम् MÄLAV. 78. SPR. (II) 2018. VARÄH. BHÄB. 25, 1, 5. KATHÄS. 10, 116. 20, 92. 47, 62. MÄRK. P. 21, 7. PANÉAT. ed. ORN. 4, 12. बहूर्मिव-गाभिहृता नैः: R. 2, 52, 75 (15 GORR.). SPR. (II) 4442. वाताभिहृताः पा-द्याः: R. 3, 58, 37. पत्रनः पवनाभिहृतः: VARÄH. BHÄB. S. 39, 1. getroffen in der Astr. so v. a. berührt 13, 9, 17, 18. sich stossend an (loc.) ÇIKSU 11. angegriffen R. 1, 34, 30. सिंहाभिहृत इव द्विः 5, 4, 8. — 3) angeschlagen: Trommel u. s. w. R. 2, 81, 2. VARÄH. BHÄB. S. 46, 61. — 4) getroffen so v. a. heimgesucht, behaftet mit: रोगशोकायैः शरीरम् MAITRUP. 1, 3. श्रावेन MBH. 3, 2968. डुखेन R. GORR. 2, 9, 35. लुत्तड्याम् BHAG. P. 5, 26, 32. तापत्रयेण 3, 5, 39. 11, 19, 9. 1, 14, 40. कामाभिहृतचतुर्म् MBH. 1, 6562. डुखाभिहृतचेतन R. 3, 68, 17. SPR. (II) 4606, v. l. शोकाभिहृत R. 5, 65, 1. शोकवेगाभिहृत SPR. (II) 6885. = श्रभिहृत COLEB. und LOIS. zu AK. 3, 1, 40. — b) श्रभिधात् beschädigt: मनुष्येष्वभियातेषु, गोष्वभियातासु SÄMAVIDH. BA. 1, 8, 13. — Vgl. श्रभिधात् fgg. und सर्वाङ्गाभिहृत. — caus. partic. °धातित् getroffen: शराभिः MBH. 8, 4319. — desid. treffen —,

niederschlagen wollen RV. 7, 89, 8.

— श्रव 1) herab —, niederschlagen, stürzen: पर्वतादधि RV. 4, 30, 14.

दानुवम् 5, 32, 1. 40, 6. हृन्यना 10, 48, 6. den Wagen der Ushas 73, 6.

AV. 13, 1, 30. 6, 134, 2 (partic. श्रवहृत). सानुं वज्रेण von oben herab treffen RV. 1, 80, 5. schlagen auf, gegen: परस्परं ज्ञानुभिश्वावज्ञान्तः: MBH. 2, 915. प्रुञ्जलुमास्थिश्वानानि मूर्च्छावहृत्य (स्था) VARÄH. BHÄB. S. 89, 1.

यथा शैलस्य महूरः शैलेनैवावज्ञान्तः: (= श्रवहृत्यमानस्य NILAK., man könnte श्रवहृत्यतः vermuten; vgl. 6, 2514) MBH. 4, 1424. — 2) zurück-schlagen, — stossen; verscheuchen, abwehren: शर्दैः RV. 1, 133, 3. ब्रह्म-द्विषः 8, 53, 1. 9, 88, 2. AV. 5, 14, 1. 21, 1. 10, 4, 3. 11, 1, 9. 12, 1, 58. ÇAT. BR. 3, 5, 2, 15. 5, 2, 4, 7. तुधम् KAUÇ. 70. ÅÇV. GRÄB. 2, 4, 14. डुरितम् ÇAK. 83, v. l. — 3) ausschlagen, dreschen RV. 1, 191, 2. KÖRNER TS. 1, 6, 8, 3. ÇAT. BR. 2, 4, 2, 9. 6, 1, 8. KÄTJ. ÇA. 1, 10, 13 (partic. श्रवहृत). 2, 4, 14. 4, 1, 5. GOBH. 1, 7, 4. 3, 7, 5. KAUÇ. 2. 61. 87. ÅÇV. ÇR. 2, 6, 7. 8. BHÄG. P. 14, 9, 6, 8. MADHUS. in IND. ST. 1, 15, 1. — Vgl. श्रवयात्, श्रवहृत्यन, श्रव-हृत् रु देर niederschlägt, abwehrt RV. 4, 25, 6. — caus. dreschen lassen: (ताम् ब्रीहीनवयातयेत् ÇAT. BA. 14, 9, 4, 12. — intens. zurückschlagen: श्रव जड़नीहि AV. 5, 20, 8.

— श्रयव् auf Etwas dreschen: कृज्ञान्निने हृविः TBR. 3, 2, 5, 6. — Vgl. श्रद्धयवहृन्न.

— श्रव्वत् treffen ÇAT. BR. 3, 3, 4, 16.

— प्रत्यव् zurückschlagen: प्रति श्रुत्यमव् (besser wohl प्रतिश्वसत-मव) दानुवं हैन् RV. 5, 29, 4.

— श्रा 1) schlagen —, stossen auf (loc. acc.): श्रास्य वज्रमधि सानौ जघान RV. 1, 32, 7. AV. 11, 9, 14. प्राणिनोर्सि 12, 5, 48. 19, 32, 2. उर्तः प-द्विः TS. 3, 1, 4, 3. उद्भूत् ÅÇV. GRÄB. 4, 6, 3. दष्पुष्पले KÄTJ. ÇA. 2, 4, 15. 21, 3, 30. 25, 7, 84. SPR. (II) 5217. (वराहः) श्राहृत्य स्पन्दनं राजः: KATHÄS. 11, 45. 32, 81. करेण 18, 164. 19, 96. ÇAK. 173, v. l. पदेन KATHÄS. 18, 249. 26, 86. चक्रा 22, 223. BHÄG. P. 5, 26, 32. मूर्ढा Z. d. d. m. G. 27, 70. गदया HARIV. 3067. BHÄG. P. 8, 10, 56. नारचैः वाणेन, शैः: MBH. 3, 15750. MÄRK. P. 21, 6. 89, 27. खड़ेन KATHÄS. 44, 145 (kann auch हृन् simpl. sein). तुरिकया 42, 47. सर्पैः 68, 53. treffen 39, 62. fg. angreifen, über-fallen: श्रुत्यम् VOP. 23, 19. R. 7, 8, 17. सिंहो निपत्यालृति देहिनः: RÄGA-TAR. 4, 444. डुर्यान्करिणः सिंहवसामिक्तर्महागजैः। श्राहृत्यात् KÄM. NITIS. 19, 60. med. schlagen auf: श्रावेष्व विषमविलोचनस्य वतः: BHÄRAVI IN SIDDEH. K. 164, a, 13. श्राहृत्य मा रथतम् BHÄTT. ebend. गदयाराति दत्तिष्यस्यां भुवि — श्रावेष्व BHÄG. P. 3, 18, 17. intrans. oder wenn das Object ein Theil des eigenen Leibes ist P. 1, 3, 28 nebst VÄRTT. VOP. 23, 17. श्राहृते शिरः: er schlägt sich auf den Kopf Schol. श्रावीय PAT. zu P. 1, 1, 62. श्राहृत und श्रधानिष्ठ, श्राहृताम्, श्राहृत Schol. zu P. 1, 2, 14. 2, 4, 44. VOP. 23, 18. 24, 42. श्रावान् um sich schlagend (ein Vogel) BHÄTT. 5, 102. श्रा-वान् इव संदीतैरलातैः 8, 15. ततो इहमेवाश्रीय (das folgende इति ist zu streichen) dann würde ich mir ein Leid anhun Daçak. 91, 15. — श्रा-वान् इव स्पुष्पुष्पाय वेद. P. 3, 1, 108, VÄRTT., Schol. — 2) festigen: स्तेनं दुष्टे AV. 19, 47, 9. राष्ट्रे विशि ÇAT. BR. 13, 2, 8, 6. — 3) schlagen die Trommel u. s. w. TS. 7, 8, 9, 3. ÇAT. BR. 5, 1, 5, 7, 17. KAUÇ. 16. KATHÄS. 47, 44. BHÄTT. 1, 27, 17, 7. याणाम् KULL. zu M. 10, 33. — दावण्याहृत्य KATHÄS. 119, 176 fehlerhaft für दावण्याहृत्य; एतान्याहृति VERZ. d.